



जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक, (आपत्ती व्यवस्थापन शाखा)

दुरध्वनी क्र.०२५३-२३१५०८०/२३१७१५१E-Mail- [ddmanashik@gmail.com](mailto:ddmanashik@gmail.com) फॅक्स क्र.०२५३- २५८१७००

वाचा :१. आपत्ती व्यवस्थापनकायदा, २००५ चेकलम३०, ३३, ३४, ४१ व कलम ५१

२. महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग, यांचे कडील अधिसूचना क्र. कोरोना २०२० /प्र.क्र. ५८ आरोग्य ५ दिनांक १३ मार्च २०२०

३. महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग, यांचे कडील अधिसूचना क्र. प्र.क्र. ५८ आरोग्य ५ दिनांक १४ मार्च २०२०

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण.

जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक

क्र.कक्ष/कोरोना विषाणू/११०/२०२०

नाशिकदिनांक :-१६/०३/२०२०

आदेश

नाशिक जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेसाठी सर्व महानगरपालिका सर्व पालिका व सर्व नगर पंचायत क्षेत्रात साथरोग प्रतिबंध कायदा १८९७ निर्गमित करण्यात आलेला आहे. कोरोना विषाणूवर सध्यातरी संसर्ग रोखणे हाच एक मात्र प्रभावी प्रतीबंधात्मक उपाय असल्याने कोणत्याही ठिकाणी गर्दी होऊ न देणे तसेच अपरिचित व्यक्ती विशेषतः अशी व्यक्ती कोरोना बाधित क्षेत्रातून आलेली असल्यास अन्य व्यक्तीशी स्वतःहून संपर्क टाळणे अनिवार्य झाले आहे. तसेच नाशिक जिल्ह्याच्या लगत असलेल्या जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये सध्यास्थितीत कोरोना विषाणू ग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत व त्या जिल्ह्यांमधून नाशिक जिल्ह्यामध्ये नियमित वाहतूक सुरु असल्याने या आजाराचा संसर्ग नाशिक जिल्ह्यामध्ये होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.


ज्या अर्थी राज्य शासनाने संदर्भीय २ अन्वये कोरोना विषाणूचा ( कोव्हीड १९ ) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करून खंड २,३, व ४ मधील तरतुदींची अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्याबाबतची नियमावली संदर्भीय ३ अन्वये प्रसिद्ध केली आहे आणि जिल्हाधिकारी यांना सक्षम प्राधिकारी घोषित केलेले आहे.

त्या अर्थी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नाशिक जिल्ह्यामध्ये विविध आदेश संदर्भ १, २ व ३ पारित करण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने स्थानिक सक्षम अधिकारी यांचेकडून क्षेत्रीय स्तरावरून कार्यवाही करून घेणे, आदेशांची अंमलबजावणी करणे, दैनंदिन अहवाल विहित नमुन्यात एकत्रित करणे, सर्व यंत्रणेत समन्वयक स्थापन करणे, नागरिकांची एका ठिकाणी

होणारी गर्दी टाळण्यासाठी आदेशातील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी मला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून **मी सुरज मांडरे, जिल्हाधिकारी, नाशिक** कोरोना विषाणू ( कोव्हीड १९ ) समन्वयक समिती खालील प्रमाणे स्थापित करण्याबाबत आदेशित करीत आहे.

१. निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्यकार्यकारी अधिकारी ( समन्वयक)
२. अतिरिक्त पोलीस अधीक्षक, ग्रामीण पोलीस नाशिक ( सदस्य)
३. पोलीस उप आयुक्त, शहर पोलीस, नाशिक ( सदस्य)
४. उप आयुक्त, नाशिक महानगर पालिका ( सदस्य)
५. उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक ( सदस्य)
६. प्रादेशिक परिहवन अधिकारी, नाशिक ( सदस्य)
७. जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, नाशिक ( सदस्य)
८. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक ( सदस्य)
९. जिल्हा प्रशासन अधिकारी, नगरपालिका शाखा, नाशिक ( सदस्य)

तरी उपरोक्त निर्देशानुसार तात्काळ कार्यवाही करण्याबाबत आपल्या अधिपत्याखालील सर्व आस्थापनांना सूचित करण्यात यावे त्याबाबतचा अनुपालन अहवाल जिल्हाधिकारी यांना रोज न चुकता सादर करावा.

  
(सुरज मांडरे)

**जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष**  
**जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,**  
**नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक**

**प्रती -**

१. निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्यकार्यकारी अधिकारी ( समन्वयक)
२. अतिरिक्त पोलीस अधीक्षक, ग्रामीण पोलीस नाशिक ( सदस्य)
३. पोलीस उप आयुक्त, शहर पोलीस, नाशिक ( सदस्य)
४. उप आयुक्त, नाशिक महानगर पालिका ( सदस्य)
५. उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक ( सदस्य)
६. प्रादेशिक परिहवन अधिकारी, नाशिक ( सदस्य)
७. जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, नाशिक ( सदस्य)
८. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक ( सदस्य)
९. जिल्हा प्रशासन अधिकारी, नगरपालिका शाखा, नाशिक ( सदस्य)

**प्रत- १. मा. विभागीय आयुक्त, नाशिक विभाग नाशिक यांचेकडेस माहितीस्तव सविनय सादर**

**२. मा. संचालक, आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मंत्रालय, मुंबई ३२ यांचेकडेस माहितीस्तव सविनय सादर**